

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती
साजरी करण्याबाबत.....

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन निर्णय, क्रमांक: जपुती-२२१६/११/प्र.क्र. १०/२९
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०००३२
दिनांक: १ जून, २०१६

शासन निर्णय:-

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती प्रत्येक वर्षी दिनांक १५ ऑक्टोबर रोजी साजरी करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार यावर्षी शनिवार, दिनांक १५ ऑक्टोबर, २०१६ या दिवशी राज्यभर डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात यावी.

२. विभागीय आयुक्त /जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील / जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात सदर कार्यक्रम आयोजित करणेबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित करून त्यांच्या अंमलबजावणीबाबत योग्य ती कार्यवाही करावी.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०६०११६३७११०२०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

रा. मो. गोसावी
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन ,मुंबई,
- २) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय ,मुंबई,
- ३) सर्व मा.मंत्री / मा.राज्यमंत्री यांचे खागी सचिव /स्वीय सहायक, मंत्रालय ,मुंबई,
- ४) मा.मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय ,मुंबई,
- ५) सर्व अपर मुख्य सचिव /प्रधान सचिव / सचिव, मंत्रालय ,मुंबई,
- ६) सर्व मंत्रालयीन विभाग,
- ७) महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई (आवश्यक ती प्रसिध्दी देण्यास्तव)
- ८) सर्व विभागीय आयुक्त,
- ९) सर्व जिल्हाधिकारी,
- १०) सर्व जिल्हापरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
- ११) आयुक्त, सर्व महानगरपालिका,
- १२) निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस मार्ग ,नवी दिल्ली,
- १३) निवड नस्ती (कार्यासन-२९)